RISHI TECHTEX LIMITED



Registered Office : 612, Veena Killedar Industrial Estate, 10-14, Pais Street, Byculla (W), Mumbai - 400 011. Tel. No. : 022-23075677, 23074897 Fax : 91 (22) 23080022 E-mail : info@rishitechtex.com Website : www.rishitechtex.com CIN - L28129MH1984PLC032008

9th August, 2022

The Dy. General Manager, Corporate Relations Department, Bombay Stock Exchange, Mumbai.

Script Code-523021

ISIN: INE989D01010

Sub: Intimation of newspaper cutting published pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

We are attaching herewith copies of newspaper cutting published pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as detailed hereunder:

Paper cuttings of "Business Standard" (English Newspaper) and "Navakal" (Marathi Newspaper) both published on August 09, 2022 regarding publication of un-audited Financial Result for quarter ended June 30, 2022.

Kindly take the same on record.

Thanking You

Yours faithfully For Rishi Techtex Limited

Gauri Gangal **Company Secreta**

Encl: Extracts of Newspaper Advertisements.

Sd/-

Bhupinder Singh Director

DIN: 07342318

numbai tuesday, 9 august 2022 Business Standard		Chemcon Special (An ISO 9001:2015 and IS)	O 14001:2	015 Certi	fied Comp	bany)
	GH	Regd. Office : Block Number 355, Manjusar Kunpad EMICON Email : investor.relations@cscpl.com Website : www.				
	EXTR	ACT OF THE STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL I	RESULTS FOR	R THE QUART	ER ENDED J	,
InCred		Deutieuleur	0		1	(Rs. in Lacs)
Borrow. With Confidence.		Particulars	-4-1	arter Ende		Year Ended
INCRED PRIME FINANCE LIMITED			30-06-2022			
(Formerly 'InCred Financial Services Limited')			(Unaudited)		1 /	(Audited)
Registered & Corporate Office: Unit No. 1203, 12th floor, B Wing,		Total income from operations	9,209.32	9,184.34	5,914.73	26,633.49
The Capital Plot No. C - 70, G Block, Bandra Kurla Complex Mumbai – 400 051.	11	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,414.49	2,840.08	1,806.04	8,399.55
CIN: U74899MH1991PLC340312 Email: incred.compliance@incred.com Contact: 022-6844 6100 Website - www.incredprime.com	111	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,414.49	2,840.08	1,806.04	8,399.55
It is hereby informed that M/s. InCred Financial Services Limited ("Company")	IV	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,545.77	2,128.84	1,341.26	6,275.66
pursuant to Composite Scheme of Amalgamation and Arrangement among <i>inter alia</i> Bee Finance Limited KKR Capital Markets India Private Limited, Company, KKR India Financial Services Limited and their respective shareholders ("Scheme") and on	V	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,543.70	2,096.28	1,339.82	6,240.50
receipt of approval/ NoCs from relevant regulatory authorities, has changed its	VI	Equity Share Capital	3,663.07	3,663.07	3,663.07	3,663.07
name to InCred Prime Finance Limited with effect from August 1, 2022.		Other Equity	-	-		38,055.15
Please note that this notice is being published in compliance with the No Objection	VIII	Earning Per equity Share (FV ₹ 10/- Per share) basic & Diluted (in ₹)*	6.95	5.81	3.66	17.13
letter dated June 29, 2022, issued by the Reserve Bank of India to the Company for the above name change and the Company has not changed its nature of business and shall continue to be a NBFC - Investment and Credit Company.	Not	PS for the Quarter ended are not annualised. es: ne Board of Directors at its meeting held on August 8, 2	2022 has ann	roved payme	ent of Interim	dividend of
All stakeholders are requested to take note of the above information.	R TI	s.4/- per share of face value of Rs. 10/- each (@40% o he record date for the purpose of payment of dividend i	f face value o s Tuesday, Au	f share) for fi Igust 23, 202	nancial year 2.	2022-23.
By Order of Board of Directors For InCred Prime Finance Limited		ne above is an extract of the detailed format of Financia egulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclo			•	

equirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Company's website at www.cscpl.com and the Stock Exchange's Website at www.bseindia.com and www.nseindia.com.

> By order of the Board For Chemcon Speciality Chemicals Limited Sd/-

Kamalkumar Rajendra Aggarwal Chairman & Managing Director DIN: 00139199

Place : Vadodara

Date : August 8, 2022

NLC TAMIL NADU POWER LIMITED Regd. Office: No.135, EVR Periyar High Road, Kilpauk, Chennai- 600010, Tamil Nadu. CIN No.: U40102TN2005GOI058050, Website: www.ntplpower.com

I	
	Extract of the statement of Un-audited Financial Results for the Quarter Ended June 30, 2022
	Extract of the statement of on-addited i manual Results for the guarter Ended suffers, 2022

		1	0		(₹ in Lakh)	
SI.	PARTICULARS	Quarter Ended			Year Ended	
No.	PARTICULARS	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from operations (Net)	83,352.72	56,516.75	72,975.10	2,35,368.52	
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before Exceptional & Rate Regulated Activity)	6,378.42	3,179.06	10,213.46	21,614.62	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional & Rate Regulated Activity)	9,858.16	4,951.59	13,909.56	32,964.70	
4	Net Profit /(loss) for the period after Tax	6,399.94	2,927.50	9,040.55	21,128.01	
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after Tax)]	6,426.77	2,979.51	9,039.82	21,204.77	
6	Paid -up Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	2,18,804.20	2,18,804.20	2,18,804.20	2,18,804.20	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	50,138.19	43,711.42	68,743.18	43,711.42	
8	Securities Premium Account	-	-	-	-	
9	Net Worth	2,68,942.39	2,62,515.62	2,87,547.38	2,62,515.62	
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	3,43,742.86	3,23,891.31	3,78,507.96	3,23,891.31	
11	Outstanding Redeemable Preference Shares (Nos.)	-	-	-	-	
12	Debt Equity Ratio	1.28	1.23	1.32	1.23	
13	Debt Service Coverage Ratio (DSCR) (Annualised)	1.40	1.14	1.59	1.31	
14	Interest Service Coverage Ratio (ISCR)	4.85	4.18	4.75	4.40	
15	Capital Redemption Reserve (in ₹)	-	-	-	-	
16	Debenture Redemption Reserve (in ₹)	-	-	-	-	
17	Earnings per Equity Share (of ₹10 each) from continuing operations (before adjustment of Net Regulatory Deferral Balance):					
	Basic (in ₹)	0.16	0.07	0.27	0.54	
	Diluted (in ₹)	0.16	0.07	0.27	0.54	
18	Earning per Equity Share (of ₹10 Each) from continuing operations (after adjustment of Net Regulatory Deferral Balance):					
	Basic (in ₹)	0.29	0.14	0.41	0.97	
	Diluted (in ₹)	0.29	0.14	0.41	0.97	

SEBI Circular SEBI/H0/DDHS/DDHS/CIR/P/2019/167 dt. Dec 24, 2019. The full format of the Quarter Ended Un-audited financial results are available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on company's website i.e. www.ntplpower.com

Place : Tuticorii Date : 08.08.2022 For NLC Tamil Nadu Power Limite K.Kondas Kumar Chief Executive Officer

PUBLIC SECTOR IS YOURS : HELP IT TO HELP YOU

RENAISSANCE GLOBAL LIMITED

CIN L36911MH1989PLC054498 Regd Office : Plot Nos. 36A & 37, SEEPZ-SEZ, Andheri (East), Mumbai - 400 096.

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Authum Investment & Infrastructure Limited

CIN No.: L51109MH1982PLC319008 , Website: www.authum.com, Email: info@authum.com, Ph: 022-67472117 Registered Office : 707, Raheja Centre, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021.

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022								
	QUARTER ENDED J	UNE 30, 2022	2		(Rs. in Lakh)			
_		C C	uarter Ende	ed	Year Ended			
Sr. No.		30.06.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)			
1	Total Income from Operations (Net)	8965.44	14710.27	40151.08	90728.21			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	6567.69	11598.71	39513.52	82588.78			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6567.69	11598.71	39513.52	82588.78			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5436.19	10376.71	29860.52	66873.78			
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax)) and Other Comprehensive Income	-38341.06	-5197.45	93105.63	169176.83			
6	Equity Share Capital (face value of the share : Rs. 1 each)	1698.45	1698.45	1613.93	1698.45			
7	Earnings Per Share (Face Value of Rs.1/- Per Share) (for continuing and discontinued operations)							
	1. Basic :	3.20	6.05	18.50	39.88			
	2. Diluted :	3.20	6.05	18.50	39.88			
NI.	-1							

The above unaudited financial results for the quarter ended on 30.06.2022 were approved and taken on record in the Board meeting held on 08.08.2022 after being reviewed and recommended by the Audit Committee on the same date. The Statutory Auditor of the company have carried out limited review of the aforesaid results

and have size in a backet of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock exchange (www.bseindia.com) & on Company's website (www.authum.com)

The unaudited financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Section 133 of the Companies Act 2013 ('the Act') read with the Com panies (Indian Accounting Standards) Rules 2015 as amended by the Companies (Indian Accounting Stan dards) (Amendment) Rules, 2016.

> By Order of Board ted

	For Authum Investment & Infrastructure Limited
	Sd/-
	Amit Dangi
umbai	Diector & CFO
th August, 2022	DIN: 06527044

NESCO LIMITED

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2022 (₹ in Lakhs Quarter Ender Vear Ended

		G	Year Ended		
Sr. No.	Particulars	30.06.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited) Refer note no.2	30.06.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1	Total Income from Operations	11,084.60	10,305.61	8,579.06	38,241.21
2	Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	6,337.86	6,398.88	5,047.84	22,646.00
3	Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, After Exceptional and/or Extraordinary Items)	6,337.86	6,398.88	5,047.84	22,646.00
4	Net Profit/(Loss) for the Period (After Tax, After Exceptional and/or Extraordinary Items)	5,370.28	5,352.10	4,235.91	18,917.12
5	Total Comprehensive Income for the Period (Comprising of Profit for the Period [After Tax] and Other Comprehensive Income [After Tax])	5,367.30	5,396.15	4,237.16	18,964.91
6	Equity Share Capital (Face Value ₹ 2/- per share)	1,409.20	1,409.20	1,409.20	1,409.20
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-		-	1,68,364.82
8	Earning Per Share (EPS)				
	a) Earning Per Share Basic (in ₹) (*Not Annualised)	*7.62	*7.60	*6.01	26.85
	b) Earning Per Share Diluted (in ₹) (*Not Annualised)	*7.62	*7.60	*6.01	26.85
Note	s :-				

1 Additional information on Standalone Unaudited financial results for the Quarter ended 30 June 2022

					(₹ in Lakhs)
		Q	uarter Ende	d	Year Ended
Sr. No.	Particulars	(Unaudited) (A	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
	Faiticulais		(Audited)	(Unaudited)	(Audited)
			Refer note		
			no.2		
а	Total Income from Operations	11,084.60	10,299.67	8,565.56	38,216.37
b	Profit Before Tax	6,340.38	6,402.78	5,041.67	22,651.18
С	Profit After Tax	5,372.80	5,356.00	4,229.74	18,922.24
d	Total Comprehensive Income for the Period	5,369.82	5,400.05	4,230.99	18,970.03

The figures for the quarter ended 31 March 2022 are the balancing figures between the audited figures in respect of full financial year and the published year to date figures upto the third quarter of the relevant financial year.

These financial results have been reviewed and recommended by the Audit Committee approved by the Board of Directors in its meeting held on 08 August 2022.

The above is an extract of the detailed format of Consolidated Unaudited Financial Besults for the Quarter ended on 30 June 2022, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Financial Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.nesco.in)

> For Nesco Limited Krishna S. Patel

Place : M

Date : 08t

RISHI TECHTEX LIMITED CIN: L28129MH1984PLC032008 612. V. K. Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (W), Mumbai 400 011

Tel. No. (022) 23075677 / 23074585, Fax No. (022) 23080022 Email : info@rishitechtex.com Website : www.rishitechtex.com EXTRACTS OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

(Rs. In Lacs)								
	Quarter Ended Year Ended							
Particulars	30.06.2022	30.06.2021	31.03.2022	31.03.2022				
	Unaudited	Unaudited	Audited	Audited				
Total income from operations	2416.70	2025.18	2500.77	10085.75				
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	30.20	44.63	72.94	209.47				
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	30.20	44.63	72.94	209.47				
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	22.12	44.63	33.21	131.85				
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	22.39	44.89	32.32	130.96				
Equity Share Capital	739.10	739.10	739.10	739.10				
Other Equity excluding Revaluation Reserve	0	0	2199.32	2199.32				
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)								
Basic:	0.3	0.60	0.45	1.78				
Diluted:	0.3	0.60	0.45	1.78				
Notes:								

I. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2022, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above Unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meetings held on 8th August 2022 and the Statutory Auditor has conducted limited review of the above financial results pursuant to Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015. The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards

Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 3 of Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accouting Standards) Amendmen Rules, 2016.

The previous period's figures have been regrouped / rearranged / reclassifed wherever necessary. 5. The full format of the Financial Results are available on the stock exchange website and the website o the company i.e. www.rishitechtex.com

For RISHI TECHTEX LIMITED

(Managing Director) DIN: 05183410 r Medi

Date : 8th August, 2022

Place: Mumbai

sd/-**Abhishek Patel**

Chairman and Managing Directo Mumbai, 08 August 2022 DIN: 01519572 Registered Office : Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400063 CIN: L17100MH1946PLC004886 website: www.nesco.in

G	
AGARWAL GROUP	

AGARWAL INDUSTRIAL CORPORATION LIMITED. i 400 071 Regd: Office : U Tel No. 022-25291149/50. Fax ; 022-25291147 CIN L999999MH1995PLC084618 Web Site : www.aicltd.in, Email : contact@aicltd.ir

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(D.			

			Standalone			Consolidated	
S.No.	Particulars	Quarter Ended June 30, 2022	Quarter Ended June 30, 2021	Year Ended March 31, 2022	Quarter Ended June 30, 2022	Quarter Ended June 30, 2021	Year Ended March 31, 2022
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	52,425.27	36,693.76	141,486.17	58,304.63	40,923.38	160,199.06
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional)	1,682.62	982.61	5,212.97	2,805.24	1,779.09	7,753.49
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	1,682.62	982.61	5,212.97	2,805.24	1,779.09	7,753.49
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,235.12	717.61	3,856.09	2,346.32	1,507.09	6,368.45
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,235.12	717.61	3,857.39	2,615.35	1,555.39	6,506.32
6	Equity Share Capital	1,445.78	1,184.68	1,320.88	1,445.78	1,184.68	1,320.88
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	22,427.45	-	-	28,135.29
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic(₹) :	9.14	6.12	30.94	17.37	12.84	51.10
	2. Diluted (₹) :	9.14	6.12	30.94	17.37	12.84	51.10

Place : Mumbai

Date : August 08, 2022

- The above Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter Ended on June 30, 2022 of Agarwal Industrial Corporation Limited ("The Company¹) drawn in terms of Regulation 33 of SEB (LODR) Regulations 2015 and various Circulars issued under such Regulations from time to time are reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors today i.e. August 08, 2022. These financial results are available at the Company⁴ and Stock Exchanges' websites.
- These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendments) Rules, 2016. The above Consolidated Financial Results for the Quarter Ended on June 30, 2022 include the financial results of its Wholly Owned Subsidiary (WOS)
- Companies- (i) Bituminex Cochin Private Limited, (ii) AICL Overseas FZ-LLC and (iii) Agarwal Translink Private Limited. The Company primarily belongs to Ancillary Infra Industry and is engaged in the business of (i) manufacturing and trading of Bitumen and Allied products used heavily in infrastructure projects (ii) providing Logistics for Bulk Bitumen and LPG through its own Specialized Tankers and (iii) also generates power through Wind Mills. These businesses are of seasonal nature due to which revenue gets varied. The Company has its manufacturing units at Taloja, Belgaum, Baroda and Hyderabad and has its owned Bulk Bitumen Storage Facilities / Terminals at Baroda , Dighi and recently added at Taloja. Besides the Company has arranged additional Bulk Bitumen Storage facilities at Karwar, Haldia and Mangalore. The Company's Indian Wholly Owned Subsidiary Company Bituminex Cochin Private Limited is also in the business of manufacturing and trading of Bitumen and Bituminous products whereas its Overseas Wholly Owned Subsidiary Company - AICL Overseas FZ-LLC, RAS AL KHAIMAH, UAE is in the business activity of ship chartering and is in possession of specialized Bitumen Vessels and is carrying its commercial operations in accordance with the guidelines / notifications with regard to Overseas Direct Investments (ODI) issued by the Reserve Bank of India from time to time. This Oversas WOS presently has its own 6 Specialized Bitumen Vessels which together have ferrying capacity of about 38,000 Mts of Bulk Bitumen / Bulk Liquid Cargo.. Further, Agarwal Translink Private Limited is another Indian Wholly Own Subsidiary of the Company which is engaged in the business of transportation of Bitumen, LPG , LSHS and owns large fleet of specialized Bitumen Tankers and also operate
- a BPCL Petrol Pump in Shahpur, Asangaon, Maharashtra. Further, during the Quarter under review, the Company converted 12,49, 000 Warrants into equal number of fully paid up Equity Shares viz. 12,49,000 Equity Shares of the FV of Rs 10/- each at an Issue Price of Rs 105.20/- (including premium) aggregating to Rs 13,13,94,800/- belonging to Promoters' Group out of total 17,11,000 Warrants allotted earlier in accordance with Chapter V of the SEBI (ICDR) Regulations, 2009 as amended.
- The Basic and Diluted Earnings Per Share (EPS) has been calculated for the current and previous periods/ years in accordance with IND AS-33. The Company has not discontinued any of its operations during the year under review.
- Previous periods' figures have been regrouped/ rearranged wherever necessary to confirm to the current period's classification. The operations /profitability of the Company continue doing better and are expected to do still better in the periods to come.

For Agarwal Industrial Corporation Limite

Lalit Agarwa

Whole Time Directo

DIN No. 01335107

					(₹ in Lakhs)
Sr			Quarter Ended		Year Ended
No.	Particulars		March 31, 2022		
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (net)	57,541.11	53,629.27	41,959.76	2,20,872.77
2	Net Profit before tax and Exceptional items	2,578.24	2,091.82	2,799.07	13,646.82
3	Net Profit after tax and Exceptional items	2,422.64	2,135.35	2,380.88	10,645.06
4	Total Comprehensive Income for the period	400.98	13.60	1,666.33	8,031.35
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
	and other Comprehensive Income (after tax)]				
5	Equity Share Capital (Face Value of ₹2/- each)	1,887.94	1,887.94	1,868.30	1,887.94
6	Earning Per Share EPS (of ₹ 2/- each not annualised)				
	Continuing Operations				
	Basic	2.57	2.23	2.51	11.30
	Diulted	2.55	2.24	2.48	11.21
	Discontinued Operations				
	Basic	-	0.01	-0.01	-
	Diulted	-	0.01	-0.01	-
	Continuing and Discontinued Operations				
	Basic	2.57	2.24	2.50	11.30
	Diulted	2.55	2.25	2.47	11.21

NOTES:

The above Unaudited Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on Aug 08, 2022.

- The above is an extract of the detailed format of quarterly / yearly financial results filed with the stock exchanges under 2 Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financials results are available on the websites of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.renaissanceglobal.com.
- After the end of quarter under review, the Company has sub-divided the exiting 1 (one) equity share of face value of ₹ 3 10/- each fully paid-up into 5 (five) equity shares of face value of ₹ 2/- each fully paid-up with effect from July 20, 2022 (Record Date). The Earning Per Share (EPS) number of the current quarter and all comparative periods presented above have been restated to give effect of such sub-division of equity shares.
- During the quarter under review, the Nomination and Remuneration Committee of the Board on April 11, 2022 has granted 2,86,000 number of Stock options to the eligible employees of the group Companies under the Employee Stock Options Plan 2021 (ESOP - 2021).
- Key numbers of Standalone Results are as under: 5

(₹in Lakhs)

	Quarter Ended Year Ended			Year Ended
Particulars	June 30, 2022 Unaudited	March 31, 2022 Audited	June 30, 2021 Unaudited	March 31, 2022 Audited
Revenue	27,812.66	33,617.77	31,342.26	1,52,921.36
Profit Before Tax	329.13	16.04	1,467.46	5,824.49
Profit After Tax	230.26	126.20	1,233.04	3,890.38
Total Comprehensive income for the period after tax	(1,665.50)	(754.55)	789.77	3,397.54

For RENAISSANCE GLOBAL LIMITED

Place : Mumbai	
Dated : August 08, 2022	

🔳 डोंबिवली

समारास

डोंबिवली पूर्वेतील टिळक पुतळा

मंजनाथ शाळा परिसरातील

रस्त्यावर उभ्या करुन ठेवण्यात

आलेल्या एका बुलेटला आज सोमवारी सकाळी साडेअकराच्या

सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या

पाथर्ली नाका दरम्यानच्या

→ Email-navakal.1923@gmail.com → www.navakal.in → 🔽 💽 /navakalofficial स्वातंत्र्यदिनानिमित्त लोकमान्य पालिका सीसीटीव्ही बसविताना राष्ट्रोत्सव ठेव योजना प्रारंभ

व्याज दिले जाईल. योजनेच्या

इतर अटी व शर्ती पुढीलप्रमाणे

. आहेत. ही ठेव योजना केवळ

सदस्यांसाठीच उपलब्ध आहे.

पाल्यांच्या नावे सुध्दा ह्या योजनेत भाग घेण्याची सोय

आहे, पण पालकांनी संस्थेचे

सभासद असणे गरजेचे आहे.

ठेव रकमेच्या ९० टक्क्यांपर्यंत

कर्ज सोय उपलब्ध आहे. मुदत

पूर्व ठेव काढायची पण मुभा

आहे. अधिक माहितीसाठी

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप

सोसायटीच्या नजीकच्या शाखेत

🔳 मुंबई

का आझादी अमृत महोत्सवानिमित्त लोकमान्य राष्टोत्सव ठेव योजना १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाली असून योजनेचा शेवटचा दिवस ३१

ऑगस्ट २०२२ आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यानिमित्त ही योजना सुरू केली आहे. ठेवीची किमान रक्कम ७५ हजार रुपये आणि त्यानंतर ७५ हजारच्या पटीत

आहे. ठेवीची मुदत ७५० दिवस इतकी आहे. व्याजदर संपर्क साधावा, असे आवाहन ९.७५ टक्के असून दर तिमाहीत करण्यात आले आहे. 4

श्री बिहारी शरण खंडेलवाल प्रस्तत श्री कष्ण संगिनी यमुना हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदर्शित झाला. महाराणी फिल्म अँड फिल्म्स गॅलरीच्या बॅनररवाली बनलेल्या श्री कृष्ण संगिनी यमुना या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि दाद मिळाली. डॉ. शशी बिहारी खंडेलवाल आणि श्याम उपाध्याय निर्मित आणि डॉ. शशी बिहारी खंडेलवाल दिग्दर्शित हा चित्रपट श्री कृष्णाची चौथी पत्नी श्री यमना मैया हिचे पश्चीवर अवतरणे आणि तिच्या भक्तांना मुक्त करणारी कथा सांगते. या चित्रपटात अभिनेत्री आकांक्षा पाल, मनीष गर्ग, नीलम कुमारी, अनूज भारद्वाज, हर्षिता वर्मा आदी कलाकार आहेत.

टाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचा राजीनामा पक्षाच्या मनात माझ्या जागी नवीन लोकांना संधी देण्याचा

🔳 ठाणे

ठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधीही प्रकाश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र शिवसैनिक पदाधिकान्यांच्या

पक्षाकडून वारंवार अपमानित केले

मनधरणीनंतर त्यांनी तो मागे घेतला होता आपल्या पदाचा राजीनामा

दिल्यानंतर प्रकाश पाटील म्हणाले की भिवंडी गामीणचे आमदार आणि माझे सहकारी शांताराम मोरे हे एकनाथ शिंदे गटात गेल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांचा माझ्यावर अविश्वास निर्माण झाला होता. पक्ष व पक्षनेतृत्वाकडून अपमानित वागणक मिळत होती. मला असे वाटते

📕 नवी दिल्ली

देशातील वाढती महागाई, बेरोजगारी या मुद्यांवरून काँग्रेसने सभागृहासह रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. राहल गांधी यांनी टिटरवरून देशातील वाढत्या बेरोजगारी आलेखात पोस्ट करत प्रत्येक बेकारी असल्याची घरात टीका केली आहे. त्यांनी देशातील बेरोजगारी प्रश्रावर मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रत्येक घरात रोजगार हवा परंतु प्रत्येक घरात बेरोजगारी दिसून येत आहे. देशातील तरुणांच्या खेकारीचे प्रमाण २८.३ टक्के असल्याचे आलेखात दिसून येत आहे.

५ ऑगस्टला काँग्रेसने र्ण देशभर महागाई संपर्ण बेरोजगारी यावरुन आंदोलन केले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर काँग्रेस केंद्र सरकारविरोधात

घोषणाबाजी केली होती. काँगेसने तरुणांच्या बेकारीचा मुद्दा लावून धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'हर घर तिरंगा' अभियानात सर्व देशवासीयांनी आपल्या दशवासायाना आपल्या घराच्या छतावर राष्ट्रध्वज फडकावण्याचे आवाहन फेसबक. करतानाच व्हॉट्सॲप, ट्रिटर, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमी खात्यांचा म्हणूनही तिरंगा 'डीपी' ठेवण्याचे आवाहन केले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपला डीपी बदलला आहे. मात्र या डीपीमध्ये फक्त तिरंगा नाही तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हातात तिरंगा घेतलेला फोटो ठेवला आहे. यासोबत एक . मेसेजही लिहिण्यात आला आहे. तो म्हणजे देशाची शान आहे तिरंगा पत्येक भारतीयाच्या

कंपनीचे ३८० कोटी माफ करणार 🔳 मंबई

रिषी टेकटेक्स लिमिटेड

सीआवर्ष्सः L28129MH1984PLC032008 £१२, ळी. के. इंडस्ट्रीसल इस्टे, १००-४४ पायस स्ट्रीट, भाषसळा (पश्चिम), मुर्ख - ४०००११ ब्रस्ट्राम्सी क्र.: (०२२) २३०७४८७/ २३०४४८४/ ५, फॅक्स क्र.: (०२२) २३०८००२२ इंगेल: info@rishilechtex.com वेदस्पॉर्डर, ५००० गंभोजितिम

वि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे विवरणपत्र

00.3P89

22. 88.88 33.5 939.

22.3 88.0 32. 930.

638.9 939.

OSBI

भारतीय स्टेट बँक

30 **१०७५५ १०७५५** ५०० १२१५६२ १२१५६२

400

480

वरील आकडे रू. १/- दर्शनी मुल्याच्या वर्तमान समभागांच्या समभाग विभाजनानंतरचे (अभिलेख तारीर

समभागांची संख्याः १०८०६ स.प्रमाणपत्रांची संख्याः २४

988866 988866

समभाग प्रमाणपत्र क्रमांक विभिन्न क्रमांक संख्या पासून पर्यंत पासून पर्यंत ५०० १८५९१४ १८५९१४ ७४४०१००७०१ ७४४०१०१२

400 989224 989224 8882694489 888269508 9000 942483 942483 8823099889 882309289

224028 224028 8849808409 88498020 6902280 6902280 89438308488 89238368

25439 25439 0309292599 030929399

1922082 1922082 8883280999 888328999 1923840 1923840 8862203289 888328999

14618 14614 0365038851 03650341

200 6398628 6398628 2069086432 206908629

 400
 420028
 420028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028
 020028</th

220 6208638 6208638 6000865863 60008650

 400
 448004
 6448004
 664804

 400
 444004
 644004
 644004

 400
 446004
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400
 64601
 644004
 644004

 400

महाव्ययस्यापक (शेअर्स व बॉण्ड्स)

8384802839 838480285

0896605399 089660569

मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी शहरात राज्य सरकारच्या गृहविभागामार्फत पाच हजार सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे काम करताना खोदकाम झाल्यावर चर बजविण्यासाठी येणारा ३८० कोटींचा खर्च मंबई महापालिका कंपनीला माफ करणार असून ते काम पालिका स्वतः करणार आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेनुसार महापालिकेने हे शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय अधिकारात मंजूर केला आहे. मात्र ही माफी मंबईकरांच्या माथी मारली जाणार आहे. त्यामुळे या प्रशासकीय निर्णयाचा फटका सामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे

मुंबईत आतापर्यंत पाच हजार सीसीटीव्ही बसविण्यात आले असून आणखी पाच हजार सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. त्याचे कंत्राट एल ॲण्ड टी कंपनीला देण्यात आले आहे वास्तविक हे काम करताना चर खोदावी लागते आणि ती पुन्हा बुजवावी लागते. ही चर बुजविणे संबंधित कॅंपनीला बंधनकारक असते. त्यासाठी पालिकेतर्फे ३७९.९८ कोटी रुपये शुल्क आकारले जाणार होते. मात्र हे शुल्क माफ करावे अशी मागणी कंपनीने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे केली होती. कारण सीसीटीव्ही बसविण्याचे काम राज्य शासनाच्या गहविभागाच्या

वाणीव

ब /(तोटा) विज्ञा अस

नवजननीमरिका निर्फल जन्म (/तोरा) (बर, अस्पतातपर आधीर्म किंग अस्पताल्य वाधीर्मूम्) कालावधीकरिता करपूर्व निष्ठळ नम्म (/तोरा) (अस्पतारपर आधीर्म दिवा अस्पाल्य वाधीरध्वार) (अस्पतारपर आधीर्म दिवा अस्पालय वाधीरध्वार) (अस्पतारपर आधीर्म दिवा अस्पालय वाधीरध्वार) कालावधीकरिता सुम्प्र (तोरा) (कर पक्षात) आधी इतर सर्वसमयेकराक उत्पन्न (कर पक्षात) स्माविष्ट) स्वा मार्ग प्रदेशना

सम भाग भाडवल पुनर्मुल्याकित राखीव वगळता इतर इक्विटी प्रति सम भाग उत्पन्न (१ १०/ प्रत्येकी) (बालू आणि खंडीत परिघालनाकरिता)

ार्यातून एकूण महसूल





कोणत्याही शाखेचा पदवीधर जाहिरात, इव्हेंट, मिडिया प्रॉडक्ट

विकण्याची तयारी. संकल्पना तपशिलात समजून धेऊन जाहिरातदाराला विक

प्रभोजल तथार करता थेणे.
आवश्यक वेळेचे नियोजन, स्मार्ट, चिकाटी, प्रेझेंटेबल

कामाचे ठिकाण : मुंबई, रायगड संपर्क mahamtbjobs@gmail.com

आजच आपला बायोडेटा पाठवा.

2505.20.2 2505.30.0 2505.30.05 wilding wilding

२०२५.१८ ४४ ६३ २५००. ७२

> 88.83 102 91 208.8

... उ राजराच्छन आयाजित कल होते. नियम ३ आणि कंपन्या (भारतीय लेखा मानके १३३ अन्वयं विहीत कपन्याचे / भारत्मेम अन्य

रिषी टेकटेक्स लिमिटेड करि

सहा/-अभिषेक पटेल

एन: ०५१८३४१० रामेश्वर मीडिय

सारी के दर्शनिक्या स्थातिव जागरी कालि रिकालको कि संकल (लोकी र कालीकारिज दिवालको के तिक संकल (लोकी र कालीकारिज दिवालको के तिक संकल (लोकी र कालीकारिज दिवालको के तिक संकल के सारी के सार सारी के सार सारीका सारी के सारी के सारी के सारी के सारी के सार सारी के सार सारी के सार सारीका सारी के सारी के सार सारीका सारी के सार सारी के सार सारीका सारी के सारे के सार सारेका सारी के सारी के सारी के सारी के सारी के सार सारी के सार सार सारी के सारी	साति त. राणविन (महाभागासाती कृप्पता https://ineps.gov/in वेबसाइटला भेट galas /utflare कारा वेबसाइटवर प्रकाशित केने नाईत. 	नाहीत. राजपीत / सहाभागमाती कृपमा https://ineps.gov/n वेबसाइटर पुरोधार / परिशियः फारमा येबसाइटर प्रकाशित केले नाईत. 	ता भेट र
दुवीपर / परिशियः चलाः या वेबसाइटलर प्रकारित केले लाईल.	पुर्वेपदा / परिषितः चक्तर या वेबसायूटवर प्रकाशित केते जाहूँत. 	वुद्धीपद / परिशिय कारम या वेबसाइट्टरप्र प्रकाशित केले जाहुँत. 	
सारी के दर्शनिक्या स्थातिव जागरी कालि रिकालको कि संकल (लोकी र कालीकारिज दिवालको के तिक संकल (लोकी र कालीकारिज दिवालको के तिक संकल (लोकी र कालीकारिज दिवालको के तिक संकल के सारी के सार सारी के सार सारीका सारी के सारी के सारी के सारी के सारी के सार सारी के सार सारी के सार सारीका सारी के सारी के सार सारीका सारी के सार सारी के सार सारीका सारी के सारे के सार सारेका सारी के सारी के सारी के सारी के सारी के सार सारी के सार सार सारी के सारी	प्राणं हुआ के का	अपर्वत व्याप्त करिया करिय करिय करिय करिय करिय करिय करिय करिय	
। सारति कारती आपि कार अंदर्थ (सार्वेष कार आपिता कार आपिता कार कार कार कार कार कार कार कार कार का	(incline auch) and Piceosobithum mise (utility: auxiliation learneshild) (incline) Terminal influenza, social method in the service (utility: and incline) (incline) Terminal influenza, social influenza, so	(सरावेत वासरी वाली आणि स्वाउध्येशीय सांख्य (प्रार्थी) र आणी वाली का स्वाउध्ये का सांह का सां	ਈ
। सारति कारती आपि कार अंदर्थ (सार्वेष कार आपिता कार आपिता कार कार कार कार कार कार कार कार कार का	(incline auch) and Piceosobithum mise (utility: auxiliation learneshild) (incline) Terminal influenza, social method in the service (utility: and incline) (incline) Terminal influenza, social influenza, so	(सरावेत वासरी वाली आणि स्वाउध्येशीय सांख्य (प्रार्थी) र आणी वाली का स्वाउध्ये का सांह का सां	ਹੈ
। सारति कारती आपि कार अंदर्थ (सार्वेष कार आपिता कार आपिता कार कार कार कार कार कार कार कार कार का	(incline auch) and Piceosobithum mise (utility: auxiliation learneshild) (incline) Terminal influenza, social method in the service (utility: and incline) (incline) Terminal influenza, social influenza, so	(सरावेत वासरी वाली आणि स्वाउध्येतीमण मांडल (सर्पोटर वारवारीवान सिराव्या) स्वारवी वासरी वाली शिक्राय २०२४ का सिरियाल वा प्रावंते स्वार्थ सिर्पाय वारवा स्वार्थ सिराव स्वार्थन • व्यक्तिय स्वार्थ स्वारव स्वार्थन सिराव स्वार्थन • व्यक्तिय स्वार्थन स्वार्धन स्वात्य स्वात्य स्वात्य स्वात्य स्वात्य स्वात्य स्वात्य स्वात्य स्वार्धन स्वात्य स्वात्य स्वार्धन स्वात्य स्वात्य स्वात्य स्वात्य स्वाय स्वात्य स्	री
। सारति कारती आपि कार अंदर्थ (सार्वेष कार आपिता कार आपिता कार कार कार कार कार कार कार कार कार का	(incline auch) and Piceosobithum mise (utility: auxiliation learneshild) (incline) Terminal influenza, social method in the service (utility: and incline) (incline) Terminal influenza, social influenza, so	(सरावेत वासरी वाली आणि स्वाउध्येतीमण मांडल (सर्पोटर वारवारीवान सिराव्या) स्वारवी वासरी वाली शिक्राय २०२४ का सिरियाल वा प्रावंते स्वार्थ सिर्पाय वारवा स्वार्थ सिराव स्वार्थन • व्यक्तिय स्वार्थ स्वारव स्वार्थन सिराव स्वार्थन • व्यक्तिय स्वार्थन स्वार्धन स्वात्य स्वात्य स्वात्य स्वात्य स्वात्य स्वात्य स्वात्य स्वात्य स्वार्धन स्वात्य स्वात्य स्वार्धन स्वात्य स्वात्य स्वात्य स्वात्य स्वाय स्वात्य स्	ਹੀ
तराम प्रमिक्ष किंगा हिमारित हरना है किंगा है के किंगा है किंगा है किंगा है किंगा है किंगा है के किंगा है के किंगा है कि	ाता प्रविद्या अतिमान्न , उभरते प्राण्या किया के प्राण्या किया के प्राण्या के	terr utilizen bilinenen, sonke nichtbanen, sonke Tott SUDI SUDI FALT (CHATES SERVELLE CHATES SERVELLE	
संदेशित तरप्रांशित सार्वमित करप्रांशित सार्वमित सार्वम	सेविटा सथानित) सोविंट राजनेत्रा का किसे का मिकेट क) सोवेंट राजनेता का किसे का मिकेट क) सोवेंट राजनेता का सेवंदिर को का मांग के स्वारं का में सुराध प्रथम का सेवंदा का सेवंदा का का प्रथम का प्रथम का स्वारं का सेवंदा का सेवं का सेवंदा का सेवंदा का सेवंदा का सेवंदा का सेव	स्वितित साथानित स्वितित साथानित साथानित स्वितित साथानित साथानित स्वितित साथानित साथानित स्वितित साथानित साथानित सिथावनि स्वित साथानित साथानित स्वितित साथानित साथानित सिथावनित सिथावनि साथानित साथानित स्वितित साथानित साथानित सिथावनि साथानित सिथावनि साथानित स	
 ग्रांवीर व्यतप्रात्म का ग्रांवीर व्यतप्रात्म का ग्रांवीर व्यतप्रात्म कार्यकार किर्वे क्या के प्रेत्र का प्रेत्र क्या के प्रेत्र का प्रेत्र क्या के प्रेत्र का प्र क्रिप्र के प्रेत्र का प्र क्रिप्र का प्र क्रित्र का प्रेत्र का प्र क्रित्र का प्रेत्र का प्र क्रित्र का प्र क्रित्र का प्र क्रित्र का प्र क्र का प्र क्रिक्र का प्रेत्र का प्र क्र का प्र क्र का प्रेत्र का प्र क्र का		 ग्रावीरट वार्वटाराज का ग्रावीरट वार्वटाराज का ग्रावीरट वार्वटाराज का ग्रावीरट वार्वटाराज कारणके दिखेल ग्रावीराज वार्वटाराज कारणके वारणके वार	करित
	करे के किस के		
		रहमा सार्वे के सार्व के सार्वे के सार्व के सार्वे के सार्व के सार्वे के सार्व के सारे के सार्व के सार्व के सार्व के सारे के सारे के सारे के सारे के सारे के सारे के सारके सारे के सारे के सारे के सारे के सारे सारे सारे सारे सारे सारे	
ม. कोर्केटर कार्यवाराम कॉर्केटर उक्कार क्रम्बेज (UAR210001189994/UJ101184) भारतीयत विर्णाध अक्वार कार्यवाराम अंधरित होना केरामु कुछ कार्यवारा केर्डि क्रम्ब कोर्के पहुल कार्यवाराम वार्ट राज्य कार्यवारा का केर्मि स्टूर कार्यवारा के स्टूर कुछ के स्टूर कार्यवारा के स्टूर क	 कोर्गेट राज्य कार्यकार कार्यकर प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार कार्यकर कार्य कार्य कार्यकर कार्यकर कार्य कार्य कार्यकर कार्यकर कार्यकर कार्यकर कार्यकर कार्यकर कार्य कर कार्यकर कार्यकर कार्यकर कार्यक कार्यकर का	 कार्मतर विषय अवस्था कार्मतर उक्तारक प्रकांग // USZ/UMP13999/UJP13999/UJP1399 कार्मतर विषय अवस्थ अवस्था // प्रकार विषय अवस्थित विषय अवस्था // प्रकार विषय अवस्थित विषय अवस्थित विषय अवस्था // प्रकार विषय अवस्था अवित्य प्रवार विषय कार विषय अवस्था // प्रकार विषय विषय अवस्था // प्रकार विषय अवस्था // प्रकार विषय अवस्था // प्रकार वार विषय कार कार विषय कार वार विषय कार कार वार वार वार वार वार वार वार वार वार व	
 (कोंटे. कार्यस्तात्मा आर्तमिक कार्यस्तात्मा प्रथम, साथ कार्यस्ता, राज से साथ कु के, छिठा भी साथ सार्यस्तात्मा प्रयास आर्त्सा प्राय कार्यस्ता कार्यस्त कार्यस्त कार्यस्ता कार्यस्त कार्यस्ता कार्यस्त कार्यस्त कार्यस्ता कार्यस्त कार्य कार्यस्त कार्यस्त कार्य कार्य कार्यस्त कार्य कार्यस्त कार्यस्त कार्यस्त कार्यस्त कार्य कार्य कार्यस्त कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्यस्त कार्यस्त कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य कार्य क	 कोरिय हाथसंदाराव्या सीलंग्रिक्त राष्ट्रार्थ्य आप के स्थान्त्र २७६ सिल्यु २७६ सित्यु २७६ सिल्यु २७६ सिल्यु २७६ सिल्यु २७६ सित्यु २७६ सिल्यु २७६ सिल्यु २७६ सिल्यु २७६ सिल्यु २७६ सिल्यु २७६ सिल्यु २७६ सित्यु २७६ सित्यु २७६ सित्यु २७६ सित्यु २४ सित्यु	 कोरिय हार्थातराग्व कॉलफ्रिज प्रायमिका प्रायमिका कि कि	
अणि सहस वाजरेताता (पत्र उतरावा) पत्रा (ज्योवेर कार्यरावा) पत्रा (ज्योवेर कार्यरावा) प्राय्त्र (ज्येविन्द्र) (ज्येवा) (व्यावेर) (ज्येवा) (ज्यावेर) (ज्यावे कार्य्या) (व्यावेर) (ज्यावेर) (ज्यावेर) (ज्यावेर) (व्यावेर) (ज्यावेर) (ज्यावेर) (ज्यावेर) (ज्यावेर) (व्यावेर) (ज्यावेर) (ज्यावेर) (ज्यावेर) (व्यावेर) (ज्यावेर) (ज्यावेर) (ज्यावेर) (ज्यावेर) (व्यावेर) (ज्यावेर)	अणि सहस कर्णतात्वका (गर) उपराक्ष) प्राया (कोरिंद करोडार कर्षा अपराक्ष) प्राया केर्डिया करेडिया कर्डिया करेडिया करेडिया करेडिया केर्डिया करेडिया करेडिया करेडिया करेडिया करेडिया केर्डिया करेडिया करेडिया करेडिया करेडिया करेडिया केर्डिया करेडिया करेडिया करेडिया करेडिया करेडिया करेडिया केर्डिया करेडिया करेडिया करेडिया करेडिया करेडिया करेडिया करेडिया करेडिया केर्डिया करेडिया	अणि सहस कार्यातवाचा (परा उपरापता) पता (चने तरार, 100 ६०० १२) से क्वीरेट कार्यातवाचा ५५ अग्निस्ट, २०२२ हेरेक्या दिखेत हिराजकोरी दरावा व्यावतीका स्टब्सुय त्या प्रावसिद्ध विद्यारा व्यावतीका स्टब्सुय हात्रा व्यावतीका प्रावसिद्ध विद्यारा व्यावतीका स्टब्सुय हात्रा व्यावतीका प्रावसिद्ध विद्यारा व्यावतीका स्टब्सुय कार्या व्यावतीकारा प्रावसार्या प्रावसिद्ध क्या प्रावसिद्यारा प्रावसार्या प्रावसिद्ध क्या प्रावसारावीकारा प्रावसार्या प्रावसिद्ध क्या प्रावसारावीकारा प्रावसार्या प्रावसिद्ध क्या प्रावसारावीकारा प्रावसार्या प्रावसिद्ध क्या प्रावसारावसिद्या प्रावसारा प्रावसिद्ध क्या व्यावतीकारा द्यारा प्रावसार्या प्रावसिद्ध क्या व्यावतीकारा प्रावसाराया प्रावसिद्ध क्या व्यावतीकारा द्यारा प्रावसार्या प्रावसिद्ध क्या व्यावतीकारा प्रावसाराया प्रावसिद्ध क्या कार्या प्रावसारावका प्रावसिद्ध क्या क्यावतीकारा प्रावसाराया प्रावसिद्ध क्या क्यावतीकारा प्रावसाराया प्रावसिद्या क्या क्यावतीकारा प्रावसाराया प्रावसिद्या क्या क्यावतीकारा प्रावसाराया प्रावसिद्ध क्यावसाराया क्यावतीकारा प्रावसाराया प्रावसिद्या क्यावसार्या क्यावस	
 (क) कोर्टेट राजयोदगाया संपर्का शिक्षाओं सुक्र (क्रियाया दिवाक) (क्रिस्ट, २०२२) (क्रिस्ट, २	 कोरिय हालकीटराया शर्टालांगी स्वरक्षा से प्राप्त करने के स्वरक्षा से प्राप्त करने से प्राप्त करने से प्राप्त करने से प्राप्त करने के स्वरक्षा से प्राप्त करने से प्राप्त करने से प्राप्त करने के स्वरक्षा से स्वरक्षा से स्वरक्ष से स्वरक्षा से प्राप्त करते करते करते करते करे सारक करे सारक करे सारक करे सारक करे सा प्राप्त करते करते करते करते करते करते करते करत	 कोरिंट कर्बलटाया वर्शलां दिराकालकोरी तुरू - अगिल्ट, २०२२ होग्लवा दिरावा केरिया प्रदिक्षण पीराकालकोरी तुरू - हेन्द्रिया उटा प्रवारणीय अदाविक म् देवरां प्रवार प्रवारणीय अदाविक म् कार्यकार प्रवारणीय अदावा मात्रम्य कार्यकार कार्यकार व्यापनित्रम्य प्रवारणीय अदावा मात्रम्य कार्यकार व्यापनित्रम्य प्रवारणीय अदाव मात्रम्य कार्यकार व्यापनित्रम्य प्रवारणीय अदाव मात्रम्य व्यापनित्रम्य प्रवारणीय कार्यकार व्यापनित्रम्य प्रवारणाय प्रवारणीय कार्यकार व्यापनित्रम्य प्रवारणाय प्रवारणीय कार्यकारम्य कार्यकार्यम्य कार्यवारणाय प्रवारणाय प्रवारणाय प्रवारम्य कार्यवारणाय प्रवारम्य व्यापनित्रम्य प्रवारणाय प्रवारणाय प्रवारम्य कार्यकार (३६२ म् प्रवारम्य कारम्य कारम्य (४३ अप्रवारम्य कारम्य (४३ अप्रतायम्र	ाड, विटाव
ुनिषण्या दिखेत प्रतिकार दिखे	केपराय विशेष (केपराय विशेष) (केपराय विशेष)	होभववा रिकोश	
Reads Description (a) dotter a constantion arguing an unstitut margupereur bit argument fenomental constantions and unstitut Margupereurs bit (a) dotter argument and unstitut Margupereurs bit) dotter argument and unstitut Margupereurs (a) dotter argument and unstitut Margupereurs) (a) dotter argument argument and unstit Margupereurs) (a) dotter arg	ितंता	ित्वेण ित्वेण ित्वेण द्विर्णाता विवासको सामस्तविका अपूर्णाता पाम णालना विवासको सामस्तविका अपूर्णाता पाम णालना विवासको सामस्तविका अपूर्णाता पाम रिश्विर अर्धाता विवासको सामस्तविका अपूर्णाता विवासको सामस्तविका सामस्तविका सामस्तितिक सामस्तविका सामस्तविका सामस्तितिक सामस्तविका सामस्तितिक सामस्तितिक सामस्तविका सामस्तितिक सामस्तिति सामस्तिति सामस्तति सामस्तित सामस्तति सामस्तति सामस्तति सामस्तित सामस्तति सामस्तित सामस्तति सामस्तित सामस्तितिक सामस्ति सामस्तति सामस्तति सामस्तति सामस्तति सामस्तति सामस्ततते सामस्ततते सामस्ततते सामस्ततते सामस्ततते सामस्तततते सामस्तततते सामस्ततते सामस्ततते सामस्ततते सामस्तततते सामस्तततते सामस्तततते सामस्ततते सामस्ततते सामस्ततते सामस्ततते सामस्ततते सामतते सामस्ततते सामस्ततते सामस्ततते सामस्तततते सामस्ततते सामस्तते सामस्ततते सामस्ततततते सामस्तततते सामस्तततते सामस्ततते सामस्ततते सामस्ततते सामस्ततते सामस्ततते सामस्ततते सामस्ततते सामतते सामस्ततते सामस्ततते सामस्तते सामतते सामसतते सामततते सामस्ततते सामसते सामततते सामनतते सामततते सामसतते सामसतते सामतते सामतते सामनततते सामततते सामरतते सामततते सामततते सामततते सामततते सामतते सामनततते सामततते सामततते साम	
प्राप्त करिका को कार सरिका के साथ अपि हिर्देषि-किर्फा किर्मित कार सरिका के साथ के स	प्रबुत्तमा दिसाकांसी सावासीकाल से मा अभि होगा के 1000 A0000 PA062(2017.101115) सांग्रे के 2000 से 20	पालुम्लाव विकाससेनी राजावरीकारण सेना आणि विकासि (1997) सारेलियार पाठाना आणि होगा देश संस्थार के सारेलियार सारेलियार देश सारेलियार पाठानी होगा का सारेलियार पाठानी होगा पाठावरात्रित सराय पाठानीकारण पाठावरात्रित सराय पाठानीकारण पाठावरात्र्य सराय पाठावरात्र्य सराय पाठावरात्र सराय पाठात	
बोलीपहरण प्रकारण - सोबळाको बातिपहर आराज्याता, आसि - सोबळाको बातापिकार प्राप्त आसि हिम - सार्वे प्रकार प्राप्त अस्ति कुरों का स्प्र - सार्वे प्रकार प्राप्त अस्ति किराव्यों का सार्वे - सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों का सार्वे प्राप्त - सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों का सार्वे प्राप्त - सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों का सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों - सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों के सार्वे प्राप्त आसि किराव्यों - सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों के सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों - सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों के सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों - सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों के सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों - सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों के सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों - सार्वे प्राप्त अस्ति किराव्यों के सारवे - सार्वे - सार्व	सॉलफीलर प्रकाश – संस्थालय से सार्थप्र प्रकाश प्राय के प्रकाश – सारा का सार्थप्र प्रकाश के प्		
ारा कारवाविक्रमा पात और दिनेत के प्रति के प्रत के प	Con unantiform une आणि होता के प्रिष्ट Sources. Assessed/gi@yani.com Source unantiformer and source source source interest and source source and the source sour	टाग व्यावसीक्षमा पर ऑफ् देशेः बुंब्र्ट अप्रायः अप्रार्थ प्रियः भाष्य प्रायः व्यावसीक्षमा पर ऑफ् देशेः बुंब्रि या प्रायः २२२९ भाष्यः १८. अंदरित तराव व्यावसीक्षमा स्थान्य अप्रि ब्रिविंग् विष्ठे प्रायः प्रायः व्यावसी प्रायः व्यावसीक्षमा स्थान्य अप्रि ब्रिविंग् विष्ठे प्रायः भाष्य देश व्यावस्य अप्रि स्थान्य अप्रि स्थित प्रायः १९. अंदरितः तराव व्यावसीक्षमा स्थान्य अप्रि स्थान्य त्यावसी प्रायः विष्ठे प्रायः व्यावसीक्षमा स्थान्य अप्रि स्थान्य त्यावसी प्रायः विष्ठे प्रायः व्यावसीक्षमा स्थान्य व्यावसीक्षमा स्थानितः भाष्य विष्ठे प्रायः व्यावसीक्षा विष्ठाः स्थानितः भाष्य विष्ठे प्रायः विष्ठे प्रायं विष्ठे प्रायः विष्ठे प्रायः विष्ठाः विष्ठा प्रायः भाष्य विष्ठे प्रायं विष्ठे प्रायं विष्ठे प्रायं विष्ठे प्रायः विष्ठे प्रायः भाष्य विष्ठे प्रायं विष्ठः स्थानियः प्रायं विष्ठे प्रायं विष्ठे या विष्ठे प्रायं विष्ठे विष्ठे प्रायं विष्ठे प्रायं विष्ठे प्रायं विष्ठे प्रायं विष्ठे प्रायं विष्ठे विष्ठे प्रायं विष्ठे विष्ठे विष्ठे विष्ठे तिः स्था विष्ठे प्रायं विष्ठे प्रायं विष्ठे विष्ठे विष्ठे विष्ठे विष्ठे ये विष्ठे प्रायं विष्ठे प्रायं विष्यं विष्यं विष्ठे विष्ठे विष्ठे प्रायं विष्ठे प्रायं विष्ठे विष्ठे विष्ठे विष्ठे विष्ठे विष्ठे विष्ठे ये विष्ठे प्रायं विष्ठे प्रायं विष्ठे विष्यं विष्यं विष्यं विष्ठे विष्ठे विष्ठे विष्ठे विष्यं विष्ठे विष्यं विष्यं विष्यं विष्यं विष्यं विष्ठे विष्ठे विष्ठे प्रायं विष्यं विष्ठे विष्यं विष्यं विष्यं विष्यं विष्यं विष्ठे प्रायं विष्यं वि	
मोर्ग्स्टर प्राथमिक २३,२२ २७ ७०.२८ ४ २०,४२२ २४,२ २४,२ २,२ २	Windley to subject 2, 2,42 would be applied to subject 2,2,42 would be applied to subject 2,2,42 would be applied to subject 2,3,42 would be applied to subject 2,3,42 would be applied to subject 2,44 would be	भौग्रेद प्रथम आगर २३,२१ ००,२१ उ. उतिरा राज्य व्यावसाविद्याप्त के निम्क भुमे निम्क प्रारं २३,२१ ००,२१ प्रारं २३,२२ २४,२२ २४,२२ २४,२२ २४,२२ २४,२२ २४,२२ २४,२२ २४,२२ २४,२४ २४,२४ २४,२४ २४,२४ २४,२४ २४,२४ २४,२४ २४,२४ २४,२४ २४,२४ २४,२४ २४,२४ २४,२४ २४,२४ २४,२४ २४,२४ २,२४ २४,२४ २४ ४,२ ४,२	
	90. skifter acce manufazerse 49 rsvv, 440001, gettel nare, gedt 90. skifter acce manufazerse 49 rsvv, 440001, gettel nare, gedt 90. skifter acce manufazerse 49 rsvv, 440001, gettel nare, gedt 90. skifter acce manufazerse skifter acce manufazerse 90. skifter acce manufazerse skifter acce 90. skifter acce and acce skifter 90. skifter acce skifter 90. skifter acce acce skifter 90. skifter	 ১০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০০	
Designed and the set of the	परावाराधारीत वारायावात पार्थ और दोना हैर्दु हैर्दु 45 00000, prinsing origination of प्रा देवर प्रदार वारायाया परिम दिवां प्रा प्रदेश के प्रा विद्युं के प्रा प्रा प्रा प्रा र 5. डोर्वर्सन वारा का कालावीवायू में पिता के प्रा प्रा प्रा प्रा प्रा ति का प्रा प्रा प्र () प्राप्ती भारती के प्रा प्रा प्रा प्रा प्रा प्रा प्रा प्रा	प्रथमवादारगारीत सारायसामा साथ और होते . हीई क्रि.स. क्रि.स.	
निषदि उम्माताः २३.९९ ७०.८१.४ २१. डोरार: २३.९९ ७०.८१.४ २१. डोरार: २३.९९ ७०.८२ २१. डोरार: २३.९९ ७०.९२ २१. डोरार: २३.९९ ७०.९२ या डोर.९ ३४.७२ २१. डोरार: २३.९९ ७०.९२ २१. डोरार: २३.९९ ७०.९२ २३.४९ ४४.९२ २३.४९ ४४.९२ २३.४९ ४४.९२ २४.९४ २४.९४ २४.९४ २४.९४ २४.९४ २४.९४ २४.९४ २४.९४ २४.९४ २४.९४ २४.९४ २४.४४	Manuel Tomator 24 (4° 90.012) 1, cità stato: carevanta silitari licata *** solinze. 20.02 91, silitari carta arcentalizzazia: listika fonfutibi ani borongante, mostri son ara-testo ani (su) uni tel (si) scoli tandi ani , cu: socienza. - 91, silitari carta arcentalizzazia: listika fonfutibi ani borongante, mostri son ara-testo ani (su) uni tel (si) scoli tandi ani , cu: socienza. - 91, sociali carta arcenta ani (si cui sociali cardina ani arcentalizzazia) (si cui sociali cardina ani arcentalizzazia) (si cui sociali cardina ani arcentali cui sociali cardina ani (si cui sociali cardina ani (si cui sociali cardina ani arcentali cui sociali cui sociali cui sociali cui sociali (si cui sociali cui sociali cui sociali cui sociali cui sociali cui sociali cui sociali (si cui sociali cui soc	Provide the second	
42. अंदरित टराव व्यावस्थीयग्रादी विभिन्न विभिन्नी तेवा ठेज्यवुझार, एक्स ४१ का उप स्टब्स ४१ वा ठो ४९ अक्टरे वस्त्रों व में १४ का उप स्टब्स १ , दार्गवर वा व्याक्ष प्रेवरिक प्रतिक्षेत्र व विश्व का अप्रव्यात्रीयां जी व्याक्षित्र प्रतिक्ष विश्व का अप्रव्यात्रीयां जी वा प्रिणेक प्रतिक्षेत्र व विश्व का (१) अविष्ठय प्रतिक्षीत प्रत्वेत अपि विभ अविष्ठ प्रतिक्षेत्र प्रतिक्ष विश्व विश्व विश्व विश्व का (१) अविष्ठय प्रतिक्षीत प्रत्वेत अपत्र अवस्थात्र प्रत्य का (१) अविष्ठय प्रतिक्षा राज्य ते आपत्र प्राय्त रेजुला स्वे ती त्रविष्ठ व्याक्ष ताव्या व्यावविक्षा व विश्व भाष्मित्य, २०२२ दे भा अवीक्ष प्रति क्षित्र विश्व दिखा भाष्मित स्वात्र प्रायंत्र व्याविक्ष स्वात्र विश्व क्षा प्रायंत्र रुवल स्वे ती त्रविष्ठ व्याविक्ष त्याव विश्व प्रत्व स्वाप्य क्षांत्र स्वात्र स्वात्र वा विश्व भाष्म ताव्य रेजुला स्वात्र ताव्या विश्व प्रति क्षांत्र प्रत्व क्षांत्र प्रायंत्र स्वात्र व्यात्र ताव्या क्षात्र स्वात्र व्यात्र तात्र स्वात्र प्रत्व क्षेत्र का क्षेत्र तार्वेत् दे प्रायंत्र का प्रायंत्र व्यात्र व्यात्र तात्र स्वात्र स्वात्र वा व्यात्र व्यात्र वा व्यात्र त्यात्र तात्र स्वात्र स्वात्र रेजुला स्वात्र तात्र स्वात्र प्रायंत्र व्यात्र व्यात्र प्रायंत्र व्यात्र व्यात्र तात्र स्वात्र तात्र सात्र व्यात्र तात्र सात्र तात्र ता तात्र ता	92, अंदरिश उटाव व्यवस्थीवायादी ' विभिन्न विर्णाली से वव केल्वावुसा, एक्स 1 का व्य-पर प्राय (1) या तो हर (9) अवसे वास्त्रों व तो , उदा उटारापत,) , अलीगर दास्त्री वार्ष्यिय सीनियी स्वयुक्त का प्राय, वाहि, वार्ष्यप्राय दास्त्री वार्ष्यिय सीनियी स्वयुक्त का प्राय, वाहि, वार्ष्यप्राय देखां के प्राय के प्राय के प्राय के प्राय के प्राय वार्ष्यप्राय देखा के प्राय के प्राय के प्राय के प्राय (1) (2) विधिक अर्च जीना प्राय का अदेश (का द्वार्य के प्राय प्राय प्राय के प्राय के प्राय के प्राय के प्राय के प्राय प्राय प्राय के प्राय के प्राय के प्राय के प्राय के प्राय के प्राय का प्राय के प्राय की जीवे कि तिर्थित्य वास्त्रीय के प्राय के प्राय के जीवे की कि तिर्थित्य के वार्य के प्राय के के के के के प्राय के प्राय के प्राय के के प्राय के प्राय के के प्राय के प्राय के के के के के प्राय के प्राय के प्राय के	92. औरहीन टरार व्यायसधीयप्रायते विश्वित विगतिणीभी बाव केराव्युदार, कार २० व्या उप रक्षण (६३१) वा रहे (४) अन्वये धारायेचे वर्ग, जर असरकार, (३२) १३, वर्गालये सारवेप वार्गिया विश्वित्ये बरापुत काम (२७), ताही, व्यारण्यादेवरार तार्णियान आस्तिप विश्ववायों व्यायसधीयांची वा (पत्र्वेया उप्रांत्या देवव्यायों विष्ठाः) (३) (३) वोडीता का जीमा	6
product, non-even (30) more (4) and (केप्याचुवार, कारम 24 का उप-कारम (430) प्राज में (13) 300 कालों के पंर 37 300 कालों के 1 21, डार्माल प्रात्मां प्रात्मिक प्रात्मा प्राण्ड (13) वाली वाज्यस्वीरात प्रार्ट्याप्य कालों के प्रात्मा के 1 वाज्यस्वीयां प्रात्में प्रात्मा के प्रात्मा के प्रात्म के प्रात्म (13) अविक्र प्रात्मिकी कालभी के प्रात्म प्रात्मा के प्रात्म के प्रात्म (14) अविक्र प्रात्मिकी कालभी काल्या अदेशन (नाजु नावी वाय्य प्रात्मा के प्रात्म के प्रात्म के प्रात्म के प्रात्म के प्रात्म के प्रात्म (14) अविक्र प्रात्मिकी कालभी के प्रात्म के प्रात्म के प्रात्म के प्रात्म के प्रात्म के प्रात्म वाय प्रात्म के प्रात्म की अविक्र किलियिकी कोर्टीय इंप्रालम्प्र हमन के प्रात्म के दिन प्रात्म के प्रात्म के प्रात्म के प्रात्म के प्रात्म	केरुवानुसार, कलम २१ व्या उप-करम (६३) या वां द(व) उज्जये प्रकारोंने वर्ग, वर उपरत्यार, १२, जिसिये प्राव्येण प्रादिश्वम अभित प्रकृति कमा वाजू वाही, कारण्ववारिया राशिण्वत आरोप्या सिवाकोरी व्याप्तमधिवासी वारे (प्रवेश्व जानिस्ये सैन वावे) (२) (२) इसेंबीट जार्ज जानि वे दियाः https://tbbi.gov.in/eb	
पत्र और (२) उन्दर्श वन्त्रभी के पा, २२ उत्तरपत्र, २, दोनांगर वन्त्राण विष्ठापत्र प्रतिको के पुत्र भा (२०) प्रति, नरण्यमरिता दरनिष्णत्र अत्तेरण विराठकोती व्यावनीयकारी का (२०) के प्रतिक के प्रतिक के प्रतिक के प्रतिक के भा, (२०) केवीरा उन्हरी जाणि (२) अविद्युध वीतिका प्रत्वति अच्छा व्यावनीय के प्रतिक के प्रतिक के प्रतिक के प्रायते 'रुवल के ती, राष्ट्रीय केवा तायदा जवातीवारण वादी दिवांध भ जीतर, २, २०२३ दे जीव अंदी भा कि प्रतिके केवा तारहर जवातीवारण वादी दिवांध भ जीतर, २, २०२३ द	um atti (u) suadi ausihi ufi, uz, succente, ju, olinnia ausihi utiganga tilihali angen uni (up auti), anstrandhim atti auti (up auti) atti auti (up auti), uni (u) subiga tahlihanga atti (up auti), u), (u) subiga tahlihanga atti (up auti), (u) subiga tahlihanga atti (up auti), subis (up auti),	प्या रही (श) अञ्चये प्रारक्षणेय को, पर अस्टप्रप्रात, १३, दर्जामार्थ्य व्यव्योग प्राधिप्रथा प्राविजिये मुरुपुत प्राप्ता (टाम्र, वाहरी) कारण्यामहीरा जरविष्णवा आसंदिया दिवाकजोरी प्रयारणमीकामी जावे (पर्वेज कार्मान्व्य तेनित्र जो) भ ((a) संबीधित जार्ज जाणि ये विरिक्ष: https://bbi.gov.in/en	
२, जिर्मान परिवृत्त परिविधी संस्थुत पाण (कपूरावी) वारणकरीता उन्हेंगिका आपेल किरकारों ती वारणकरीता उन्हेंगिका आपेल किरकारों की किर भर, (3) संबीधत प्रांती जामि (3) अंकियुर परिविधी वारणती उपस्रक्ष अदेश (किरू सही (3) अंकियुर परिविधी वारणती उपस्रक्ष आपता (किर्मा कर अंगिल्ट, २०२२ र कि अंकी का सिर्फिल की वार्मिट दि राजकरीत टेल्या केवा द	२३. दालील पात्रमांच प्रार्थिपत प्रतिमिध मल्युत साल (का लाग) जन्मवादीत राज्यापत उत्तरेपत दिव्यापत आत्रेपत हिंदा मांग प्रात्राध्वीया दार्थ्यापत प्रात्रेपत विद्वायां तेता वसी (१) अधिवा प्रतिप्र प्रति भी मिंग स्थित प्रात्रा के सिंग्रा से प्रात्र प्रति प्रात् (१) अधिवा प्रति प्रति प्रति प्रति प्रति प्रति प्रात्रा प्रति प्रति प्रति प्रति प्रति प्रति प्रति प्रति प्रति प्र (१) अधिवा प्रति प्रति (१) अधिवा प्रति प्रत प्रति प्रत प्रत प्रत प्रत त	9.2, තාබ්ෂවේ යනත්වක ක්රිබ්නුවත ක්රීම්වේ අදහනුව හතන් 'සාව' බොදී බැළී. තැපැත්තාවියිවා පැවිස්තාය පාවේදානා දින්නත්වේද් කායපාතිතාවීම කට (ගැන්න තාබ්ෂාවේ වීඩ්න කඩා) 94. (34) ප්ෂීඩ්ඩො පාත් පාම්ව)	
करण्यवारीता इतरिष्यता आत्मेजा दिवाळवोती व्यावनारविष्यांत्री का एत्मेवज इत्तांक २ ती का को) भर, (31) इंबेसिंग उसने आणि (3) अधिरुव प्रतिविधीता कारांतीर उपारक्षा अर्टेश: [ताजू तरी गाइने ट्रेजूस नेप्यार केो की, रच्चेव कंपनी कपान व्यवप्रीक्रारण वात्री दितांक ५ ऑगस्ट, २०२२ दे भी अती के भरे निर्भेतिक वार्णनेदि उद्यावक्षी द्वारा प्रत्या प्रदार प्रत्या दितांक ५	वारण्यवारीमा उटरिष्णवा आर्थाण विद्यांकाने ही व्याउनवीतार्थ्या के (त्रार्थका उन्होंमध्य रीता करें) (a) उंबीतित उर्बो जानि (a) अधिवार प्रतिशिवादी तपाहीत उपलब्ध उर्शतः (कार, ताही (b) प्रतिष्ठ प्रतिशिवादी के (उड्डीव प्रति व्याव्या व्यावविष्टाण वाही दिशांव + श्रीनारट, २०२२ २ भोजे अति का विभिद्धेनी कॉरिटेंट दिराकडवेरी दराव प्रविया सुरक्ष कारण्वते आरंह दिरे आ जी अति का विभिद्धेना वार्थीता व्याद दिराकडवेरी दराव प्रविया सुरक्ष कारण्वते आरंह दिरे आ	करण्याकरिता उरविण्यात आलेल्या दिवाळकोरी व्यावजारिकांची नावे (प्रत्येक वर्जामध्ये तीन नावे) १४. (अ) संबंधित अर्ज आणि वेष लिकः https://lbbi.gov.in/en	
१४: (अ) संबंधित अर्ज आणि (a) अधियूम प्रतिनिर्धीया तपशील उपलब्ध असेतः । सामू नहीं ग्राह्रारे सुरक्ता देण्यार येते की, राष्ट्रीय कंपनी कायदा व्ववायधिकरण यांवी दिनांक ५ ऑजस्ट, २०२२ रे की अंची केम लिकिस्टी की पंतीरेट दिवाकस्वेदी दे राष्ट्र प्रेर्कमा सुरक्त करण्याचे आरंश दिने आ	94: (3) उंसोरेत कर्ज आणि (a) अधिकृत प्रतिक्रियिक परशील उपलब्ध अरतेन : (कडू कही प्रादर रेष्ट्रका रेप्रवार देशे की, राष्ट्रीय कंपकी कायदा व्यावाधिकरण यांती दितांकर अॉलस्ट, २०२२ र भोगे अंची केना शितिश्वेषी कॉसेंटिट दिराकस्टोरी टराया प्रक्रिया सुरक्त परण्याते आदेश स्टित भों अंची केना शितिश्वेषी कॉसेंटिट दिराकस्टोरी टराया प्रक्रिया सुरक्त परण्याते आदेश स्टित आ भी अंची केना शितिश्वेषा कार्यतात्व कायां राष्ट्र तथा प्रक्रिया सुरक्त परण्याते आदेश स्टित	१४. (अ) संबंधित अर्ज आणि वेष लिंकः https://ibbi.gov.in/en	
(a) अधिवृत्य प्रतिविधीया तपशील उपलब्ध अरोल : लाजू नाही प्रहारे सुचला रेण्यारा येते की, राष्ट्रीय कंपनी कायदा व्यायाधिकरण यांनी दिनांक ५ ऑगस्ट, २०२२ रें भी जेजी केम लिमिटेडनी कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहं	(a) अधियूत्य प्रतिबिधीया तपशील उपलब्ध अरलेतः । ताजू नाही याद्वारे सुवाल देण्याय दोते की, राष्ट्रीय कंपली कायदा न्यायाधिकरण यांवी दिलांक ५ ऑगस्ट, २०२२ २ भोजी ओग केम लिमिटेडची कॉपिंटेट दिवाकरजेही टराव प्रक्रिया सुरक्ष करण्याते आदेश दिले आ भोजे औत केम लिमिटेडचा सकार्कना याद्वारे त्यांवे दाये प्रवायास हि. ९ ९ ऑगस्ट, २०२२ २		
महारे सूचना देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांनी दिनांक ५ ऑगस्ट, २०२२ र जि) ॲन्जो केम लिमिटेडची कॉपरिट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आरं	याहारे सुचना देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांती दितांक ५ ऑजस्ट, २०२२ त भेजी अंचा केम लिमिटोडवी कॉपोरेंट दिवालस्त्रीरी ठराव प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आ मेजी अंचा केम लिमिटोडव्या धनकॉना याहारे त्यांचे दावे पुराव्यासह दि. १९ ऑजस्ट, २०२२ त	(ब) आध्यकृत प्रातानचाचा तपशाल उपलब्ध असल ः [लागू नाहा	
ोगी अँगो केम लिमिटेडवी कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आह	मेणी अँची केम लिमिटेडची कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आ मेणी अँची केम लिमिटेडच्या धनकॉना याद्वारे त्यांचे दावे पुराव्याराह दि. १९ ऑफस्ट, २०२२ २		`
की थेंको रेज निमित्रेवाणा धनर्ग्वन गाहारे राणि होते प्राप्तपान हुए भर्टपाय जापन भरत पा	मेगी औंचो केम लिमिटेडच्या धनकोंना याद्वारे त्यांचे दावे पुराव्यासह दि. १९ ऑगस्ट, २०२२ २	थाद्वार सूचना दण्यात थत का, राष्ट्राय कपना कायदा न्यायाधकरण यांनी दिनांक ५ ऑगस्ट, बेजी 'अंजो केम निभिन्टेन्सी कॉपोरेंट दितानस्वोगे तगत प्रक्रिया गरू करण्याते आदेश	२०२२ से देले आहे
		मेगी औंचो केम लिमिटेडच्या धनकोंना याद्वारे त्यांचे दावे पुराव्यासह दि. १९ ऑगस्ट,	१७२२ रो

डोंबिवलीत बुलेटला भीषण आग

📓 कोंकण रेत्वे कॉर्पोरेशन लिमिटेड

गार प्रधारमा उज्जान) <u>ई-निविदा आमंत्रण सूचना</u> मुख्य अभियंता, कोंकण रेत्वे कॉर्पोरेशन लिमिटेड खालील कामासाठी पात्र कंत्राटदारांकडून

गयआर्र्डपीएम पोर्टलवर ई-निविदादारे एक बोली प्रणालीप्रध्ये खली निविदा आपंचित

जावजारद्वप्रेश्व पाटावर इन्नापराक्षर एक बाला प्रजालामय्व खुला नापरा जामात करत आहेत. कामाचे नावः नांदगाव गिट्टी डेपोमध्ये गिट्टीचा पुरवठा आणि स्टॅकिंग वरिष्ठ क्षेत्रीय अभियंता, रत्नागिरी आणि वरिष्ठ क्षेत्रीय अभियंता, कारवार यांच्य

झाली नाही.

ठेवली होती.

घरडा सर्कल हा सर्वाधिव

9 २ उसार ब्रम्हूर चेत्र्यवादुआर कामंशे संघोधता विसेव धबकांत्रे, फांमें सेएफ राण) औदयुरा प्रतिविधी बरुपुल काम प्राल्यकारीता केंद्र का २३ सालें त्र लुर वेव्यक्रेयूद्व अधियुरा प्रतिविधी बरुपुल त्यांची प्रसंती बजुद कराती. बात्री दुर्खोचे विकार विश्वासूर करण्या यदे से सारत स्केटकारा दर्द करोवाण्यात चेई्र ठट्राव व्यावसाविकाचे जाव व स्वाक्षरी: काकाती बातासुख्मण्यम रेड्री ण्यात रोईल

मुंबई, ८ ऑगस्ट, २०२२

	बृहर्व्सुबई महानगरपालिका
	ल अभियंता विभाग -निविदा सूचना
-	61
निविदा प्रपत्र क्र.	0200038388
संस्थेचे नाव	बृहन्मुंबई महानगरपालिका
વિષય	सअ जका (गंज नियंत्रण) अंतर्गत पउ मध महाकाली गुंका मार्गाच्या बाजुने १५८ निमी व्यासाच्या एमएस डब्ल्यूएम करि नवीन इम्प्रेस्ड करेंट कॅथोडिक प्रोटेक्श प्रणालीचे आरेजन, पुरख्ठा, स्थापन बावणी आणि कार्यान्वयन.
निविदेची किंमत	रु. ५,५००/- + जीएसटी (९% एसजीएस + ९% सीजीएसटी)
ई-निविदेची किंमत (अंदाजित किंमत)	रु. ४९,५७,२४०.००/-
बोली सुरक्षा अनामत /इरअ	रू. ५०,०००/-
निविदा पारित आणि विक्री करण्याचा दिनांक	दि. १०.०८.२०२२ रोजी स. ११.०० पास्
आणि बोली सुरक्षा अनामत स्तीकारण्याचा अंतिम दिनांक व वेळ	
पाकिट अ, ब आणि क चे सादरीकरण (ऑनलाईन)	दि. २३.०८.२०२२ रोजी सायं. १६.०० वाजेपर्यंत
बोली-पूर्व सभा	लागू नाही
पाकिट अ उघडणे	दि. २४.०८.२०२२ रोजी १६.०१ वाजेनंत
पाकिट ब उघडणे	दि. २४.०८.२०२२ रोजी १६.०५ वाजेनंत
पाकित क उघडणे	दि. ३०.०७ २०२२ रोजी १५.०० ताजेनंत
संपर्काचा पत्ता	सहाय्यक अभियंता जल कामे (र्जन नियंत्रप यांचे कार्यालय, कें. विवायक गोरे उच्च पुलाव्या खाली, दादाशाई पथ, विलेपा (परिधार), युंदर 0०००१६. दूर. क. ०२२-२६२४०२६६ /९८१९ ३७९०७७ / १०२७६२०६६ ईमेल: mogm.aewwcc@gmail.com aewwcc1.he@mccm.aov.in
बोली उघडण्याचे ठिकाण	सअ जका (गंज नियंत्रण) यांचे कार्यालयामध ऑनलाईन
सदर निविदा प्रपन्न अ-हस्तांत	
	ालेली कोणतीही जितिदा स्तीकारण्याचे वि
अधिकार बृमुंमपा राखून ठेवीत	
सही/- स.अ. ज.का. (गं.नि.) का	सही/- सही/- 1.अभि.(परि.) एमडब्ल्यू उप जल अभिव २-२३ (परिरक्षण)

मुंबई । मंगळवार ९ ऑगस्ट, २०२२ 🛛 🐻 🔍 पश्चिम रेल्वे वयंचलीत फायर डीटेक्शन आणि अलार्म प्रणालीचे प्रावधान आगीत बुलेट जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी अल्लामी प्रणालीचे प्रायधान शिवण आ... / // / / / ated: . . . : विषाणः मिछान व दिल्कार, आयं जेना स्वार्थ, प्रेवृष्टे स्वार्थ-स्वार्थ जेना क्वर्थने सार्थ्य, प्रवेष्ट्र सार्थ प्रविध्य नव्येष्ठ आणि अल्वेष्ठी आवयान्त्र केव्या क्वर्य आणि अल्वेष्ठी आवयान्त्र केव्या क्वर्य क्वर्ण अल्वार्थ केव्या क्वर्य प्रवेष्ठ न या क्वर्यलयान्त्र आणि अल्वे प्रवेष्ठ न या क्वर्यलयान्त्र प्रविध्य क्वर्य (उत्तर), २ पा स्वन्त, विध्यापि च्वे जाव्यानाराव्ये के आणित, पुर्वेष्ठ (उत्तर), २ पा स्वन्त, विध्यापि चेन्द्र जाव्यानाराव्ये के आणित, पुर्वेष्ठ (उत्तर), २ पा स्वन्त, विध्यापि चेन्द्र (उत्तर), २ पा स्वन्त, विध्यापि चेन्द्र क्वर्य क्वर है. (उत्तर), २ पा स्वन्त, विध्यापि प्रवेश क्वर हुन्द्र (उत्तर), २ पा स्वन्त, विध्यापि चेन्द्र कार्य्यावर्ग सार्थ्य क्वर्थ हुन्द्र २ २, २, २३२ में स्वर्थ ँटिळक रस्ता ते वर्दलीचा रस्ता आहे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास बौध्द युवक मित्र मंडळाच्या प्रवेशद्वार फलकासमोर एक बुलेट वाहन मालकाने उभी करून

ानावदा; इ. - ानावदा दस्तावज सादयालण वट होण्याची तारीख व वेळ : ०२.०९.२०२२ रोजी १५.०० वा. आणि ई. -निविदा उग्रहण्याची तारीख व वेळ : ०२.०९.२२०२२ रोजी १९.७ वाजता. http:// ireps.gov.in या वेबसाईटवर निविदा पाहू शकता. 033 aम्हला लाइंक कल: 👔 facebook.com/WesternRlv

वादारं तसम चर्वसायरण जनसेस युवना देख मै, श्री. दिख्य सिन्ज हे रागे रोड, ठवांव. प्रिसम, सुंदर्ष - ७०० ६९ केये टियरा लेखा: मे-ऑप. तीविंग खोख. ति. ("क्रार संख्य वायपई प्रस्टा अर्थर आर्थी सारात्व सञ्च्या संसाय प्रदर्शासे ५४० - " जाहीर सूचना . सी-७०७ ("स नासे ५१० घी.फू. ते १९० (दोन्ही '- प्रत्येकी किमतीचे 'समाविष्ठ असलेले ह कलल समामाग समाविष्ठ ५२८ ("क्षेचर भाग प्रमा ज्याअर्थी सदर भाग प्रमा नाही, ज्याकरिता मध्या पोलीस स्थानक, अंधेरी पालास स्थानक, अधरा (पाद्यम), सुबर् देनांक ९ जुलै, २०२२ रोजी ११.३७.०५ गएगळ अएयाल क्र. १८८०३-२०२२ तुर १कार दाखल केली आहे. वेक्री. अदलाबदल, जहाणवट, प्रभार ताबा, भाडेपद्वी, धारणाधिकार किंवा भेगत्वन्त्. सल्यास त्याबावत .. त खाली नमूद केले ।सह, सदर सूचना । दिवसांच्या आत : " कोगराति निम्निटचनाः लेल्या पत्त्यावर । प्रसिद्धीच्या हि सुचित करमं दावा सोकून

वकील, उच्च न्यायालय, मु दुकान क. ९. निशांत सोसार अविनाश टॉवर समोर, सात बंगले अंधेरी (पश्चिम), मुंबई-५ ९९००२८९०. मो.- ९८२१५२०४९

PUBLIC NOTICE

estigating the title to the premises in the Schedule hereunder write I nie schedule hereinder hafs to acquire the same. persons having any maint interest, claim or demand i ext of the premises by i kange, mortgage, collateral, i, muniment, inheritance, e, lien, maintenance, ease uest, encumbrance or soever are hereby requeste a known in writion by "." jien, . Jest, enc., soever are here, me known in writh, ogether with supported setflied the copies of doc-"n support thereof) to the "wys from the date c "hich the inv "hout any "any SCHEDULE

Absolute right, title an No. 414, on Fourth "The Summit Busi ing approx. total 842 S 010.40 Sq. Ft. Built up Along with One Parki Built up area, on the Ft Village, Conducta

Sunil Murli Kewa Cour Advocate Hig Shop No.13, Blue Heave 1, Sector-5, Opp. Sahaka Airoli, Navi Mumbai

Email: sunilkewalrar

जाहीर सूचना

पूनम जी. साळसकर, १०७/बी-विंग, सहारा व झर रोड, अंधेरी (पूर्व), सुंबई ४० रामेश्वर मीजिय

ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचे विश्वासू भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम . मोरे हे एकनाथ शिंदे गटात दाखल झाले तेव्हापासून पाटील यांच्याकडे जिल्ह्यात संशयाने पाहण्यास सुरुवात झाली होती. पाटील हेसुद्धा लवकरच शिंदे गटात दाखल होतील, अशा वावड्या उठवण्यात आल्या त्यामुळे व्यथित झालेल्या प्रकाश पाटील यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देऊन फक्त शिवसैनिक म्हणून कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आयोजित बैठकीत त्यांची मनधरणी बैठकीत त्यांची केली. त्यामुळे पाटील यांनी आपला राजीनामा तर्त स्थगित

विषय आहे मी या पदासाठी अडथळा ठरु नये म्हणनच स्वतः

हून माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, ठाणे जिल्हा शिवसेना

राहुल गांधींची बेरोजगारीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर टीका

केला होता.



हृदयात आहे तिरंगा. यातून त्यांनी मोदींच्या आवाहनाला टोला लगावला आहे.

लागानुनः । मिरान विश्वन दे देखे (पुर्विद्युवा जनिये आणि अवदीराज्य आवश्यवत्) विभिन्नन, २०२१ च्या विभिन्नन ३३ आज भारत विश्वन दे देखे (पुर्विद्युवा अल्पेज दि ३० दुन्द्र, २०२२ रोजे स्पतंत्व्य प्रेमीजवस्तरित अव्येवार्गियते निर्म मिन्नवाय्य विश्व अध्यन्त विश्वन अल्प्रिये पुर्वत्वात्वीति अल्प्रजा काले आजि आणि संवार्क्त मध्याय्य रिया निर्म विश्वन २३ देखे राजे पर प्रत्युवा स्वर्मिया द्वार्य प्रतान वात्र्य अध्य केला स्वार्य प्रायम् वि विश्वन २३ द्वाराजे स्वार्य स्वत्रियों प्रतान वात्र्य विश्वन व्याप्य केला स्वार्य प्रायम् वि विश्वन २३ द्वाराजे स्वार्य स्वत्रियों प्रतान वात्र्य विश्वन व्याप्य स्वार्य प्रतान विश्वन अध्यत्ति केले होते प्रतान प्रतान २३ द्वारा २३ व्याप्य स्वार्य व्याप्य स्वार्य क्राय्य व्याप्य स्वार्य प्रतान विश्वन स्वार्य प्रायम् वात् प्रतान विश्वन, २०२१ च्या व्याप्याप्य स्वार्य काल्या भवाय्य व्याप्य विश्वनिक व्याप्य क्राय्य व्याप्य स्वार्य स्वार्य प्रता काल्यां विश्वक देखे अवस्वक देवे प्रतान विश्व प्रतानिक व्याप्य क्राय्य व्याप्य क्राय्य प्रता काल्यां विश्वक देखे अवस्वक देवे प्रतान विश्व प्रतानिक विश्वक्रिय क्राय्य क्राय्य क्राय्य व्याप्य क्राय्य प्रायम कार्यात्र विश्व देखे अवस्वक देवे प्रताम विश्वप्र विश्वक्रिय क्राय्य व्याप्य क्राय्य क्राय्य क्राय्य क्राय्य प्रायम कार्यात्र विश्वक देखे अवस्वक देवे प्रतान विश्व प्रतानिक व्याप्य क्राय्य क्राय्य व्याय क्राय्य प्रायम कार्यात्र विश्वक देख्य स्वत्त द्वार्य स्वार्य प्रतान मात्र व्याप्ति क्राय्य क्राय्य व्याप्य क्राय्य व्याय क्राय प्रायम कार्यात्र विश्वक दि अल्प्र के व्याप्य विश्वक्रिय व्याप्ति व्याप्ती व्याप्ति व्याप्य क्राये क्राय्य व्याप्त व्याय व्याप्त व्याय क्राय्य व्याप्त व्याप्त व्याप्त क्राय क्राय क्राय क्राय्य व्याप्त व्याप्त व्याप्त क्राय क्राय व्याप्त व्याप्त व्याप्त क्राय व्याप्त व्याप्त व्याप्त क्राय क्राय क्राय भा काव्याप्ती क्यार्य विश्व व्याप्त स्वत्य द्वार स्वाप्त व्याप्ती व्याप्त व्याप्त व्याप्त व्याप्त व्याय व्याय व्याप्त व्याप्त व्याय व्याप्त व्याप्त व्याप्त व्याय व्याप्त व्याप्त व्याप्त व्याय व्याय व्याप्त व्याप्त व्याप्त व्याय व्याय व्याय व्याप्त व्याप्त व्याय व्याप्त व्याय व्याप्त व्याप्त व्याय व्याय व्याप्त व्याय व्याय व्या ठिकाण: मुंबई बिनांक: ८ ऑगस्ट, २०२२

भारतीय स्टेट बँक ਨੀਬੀਵੇਟ ਚੇਂਟਵ ਚਟੇਟ ਡੀ न, मादाम कामा मा सूचना गासरकांच्या है निदर्शनाल आगृत दिले जात आहे की **स्वर्ल**आजया ल. १० दर्शनी मुख्याया भाषाचे ल. १ मध्ये विभाग प्रात्याया अतृष्यांच्या, बैक्सूटी निर्मित केलेत्या ल. १० दर्शनी मुख्य उसलेस्या पान प्रायालयंची वैसता हिर्माल २२ मेळे १९४४ प्रयुत्त स्वान्त साली आई. प्राविश्वीयी कविमुद्धाना पातरीय उत्पल्यता हर्द्यांत ७ २१ २०२७ या दिसती प्री या आत्र होती ... आतुर्वाचने वर्ब देतुंक्रीरा, या सुप्लेन दिले नेलेले भाग तत्वतीत हे ल. १ दर्शनी मुख्य असाण्या भ ाणपत्रांचे आहेत. याद्वारे सूचना देण्यात येत आहे की बँकेच्या खालील नमूद केलेल्या प्रतिभूतींचे भाग/ बॉण्ड प्रमा नानमान आहार, पुरान प्रचार पर जातु का केवला उत्तारा मुझे कारकात सुद्ध कारकात्र मान्द्र कार्य जाता. मानगंदे अवयोज पूर्व जालेरचा हात्तारत्वर विलेखा (तर्व दिवाय) तत्र हिंग्याय, जाज मान) 'पंडण्ड वयावीवि मॉदनी रक/ धारकांकटून हरवली/ गहाळ झाली आहेत आणि त्यांनी त्यांच्या नावे प्रतिलिपी माग/ बॉण्ड प्रमाणपत्र (प्रमाण र्गमित करण्याकरिता बैंकेकडे अर्ज केला आहे. उक्त भाग/ बॉण्डसंबंधी कोणत्याही व्यक्तीधा दावा असल्यास त्यांनी तो दा बैकेचे टान्स्फर एजंट मेसर्स अलंकित असाईनमेंटस लिमिटेड. २०५–२०८. अनारकली कॉम्प्लेक्स. डांडेवालन एक्स्टेंश वी दिल्ली – ११००५५ (इनेल आयडी: sbi.igr@alankit.com) यांच्याकडे या दिवसापासून ७ दिवसांच्या आत दाख त्यवा. अन्यथा पढील सचनेशिवाय बँक प्रतिलिपी भाग बॉण्ड प्रमाणपत्र (प्रमाणपत्रे) निर्गमित करण्याची कार्यवाही सरू करेल

अनु फोलियो क्र. धारकाचे नाग

" १ ०२२६२८९६ दविंदर सिंग सलूजा

०२३३८२९० स्मिता सोगानी ०१७१००९३ भारत ए गांधी भारती बी गांधी

००८४५५१२ जी एल एस बाबू राव ०१४१९८९१ मेरुता गीरव किसोरभ

पारस राजरा समकलाल
 १६१४२४७ प्रमोद बबनराय भांडकर
 १६०१३३९५ भारती रवींद्र बरगे

प्रेमा के एम

७०२३०० अशोक कुमार मुर

रवप्ना मुखर्जी ०२३६७४७७ श्रीमती शबाना परवीन

२३६७४७७ आमता शबाना ५ १२०३६२८ इंद्राणी मुखर्जी कौशिक मुखर्जी

७८२३६० बासुदेव यादव

शारदा यादव ०७५१४६४४ कमलेश विजय

४ ०२०३९६२४ रामा १ ०२०३९६२३ प्रेम नाथ ६ ०१२८१०८४ तपन मुखर्ज

०७४०४२३५ मोहम्मद मेदीन

२० ०७५०५४८२ एस एल कुर्दिया २१ ०१८०३३०२ दह्यामाई रेवामाई सोलंकी

. ०११६६७९४ सुधा अग्रवाल

२१.११.२०१४) तपशील दर्शवतात

स्थळः मुंबई दिनांक: ०९.०८.२०२२

पारेख राजेश चमकलाल